

नगरपरिषद / नगरपंचायतींमध्ये मुख्याधिकारी
म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना रजा
मंजूर करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग
शासन परिपत्रक क्रमांक : एमसीओ-२०१७/प्र.क्र.३४/नवि-१४

मंत्रालय (मुख्य इमारत), चौथा मजला,
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मुंबई- ४०० ०३२.
दिनांक : ०७ मार्च, २०१७

संदर्भ :- शासन निर्णय, वित्त विभाग क्र.अरजा-२४९३/५९/सेवा-९, दि.१६.०७.१९९४

शासन परिपत्रक :-

राजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम २९ च्या तरतुदीनुसार रजा मंजूर करण्याचे अधिकार, सदर नियमावलीतील परिशिष्ट एक च्या अ.क्र. ६ मध्ये नमुद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून विभाग प्रमुख / प्रादेशिक विभाग प्रमुख यांना देण्यात आलेले आहेत.

या अधिकारांची व्यापी वाढविण्याबाबत, शासन निर्णय, वित्त विभाग क्र. अरजा-२४९३/५९/सेवा-९, दि. १६.०७.१९९४ अन्वये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार अध्ययन रजा व विकलांगता रजां व्यतिरिक्त सर्व प्रकारच्या रजा मंजूर करण्याचे अधिकार खालील प्रमाणे आहे :-

१. विभाग प्रमुख - वर्ग-१ व वर्ग-२ अधिकाऱ्यांच्या बाबतीत १८० दिवसांपर्यंत.
२. प्रादेशिक विभाग प्रमुख - वर्ग -२ अधिकाऱ्यांच्या बाबतीत, ज्यांच्या रजेचा कालावधीत त्या पदावर कोणतीही अन्य व्यक्ती नियुक्त करण्यात येणार नाही या शर्तीच्या अधीन राहून १८०, दिवसांपर्यंत.
३. मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे सचिव - पूर्ण अधिकार

०२. राज्यातील नगरपरिषदा/ नगरपंचायतींमधील मुख्याधिकारी, मोठ्या कालावधीकरीता रजेवर जात असतात, तथापि, विभागीय आयुक्तांकडून १८० दिवसांची रजा मंजूर झाल्यानंतर उर्वरित रजे करीता शासनाकडे रजा मंजूरीचे प्रस्ताव प्राप्त होतात यामध्ये बराच कालावधी उलटून जातो. तसेच, संबंधित मुख्याधिकारी हे रजेवर असतांना नगर परिषदांच्या विकास कामांवरही परिणाम होतो. त्यामुळे मुख्याधिकारी मोठ्या रजेवर असल्यामुळे, याबाबत लोकप्रतिनिधींकडून विचारणा केली जाते. तसेच, मुख्याधिकारी दिर्घ कालावधीसाठी रजेवर असल्यास त्याबाबतचा कोणताही तपशिल क्षेत्रीय कार्यालयाकडून शासनाकडे सादर करण्यात आलेला नसतो.

०३. नगरपरिषद / नगरपंचायत येथे कार्यरत असलेल्या मुख्याधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या रजांबाबत परिणामकारक संनियंत्रण राखण्याच्या दृष्टीने शासन पुढीलप्रमाणे आदेश देत आहे:-

- अ) संबंधित जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या नगरपरिषद / नगरपंचायतींमधील मुख्याधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना **३० दिवसांपर्यंत** रजा मंजूर करावी.
- ब) संबंधित मुख्याधिकाऱ्यांचा कालावधी ३० दिवसापेक्षा जास्त होत असल्यास, अशा मुख्याधिकाऱ्यांचे रजेचे प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन, वरली, मुंबई यांचेकडे सादर करावा व त्यांनी **१८० दिवसांपर्यंतच्या** रजेच्या प्रस्तावांवर निर्णय घ्यावा.
- क) **१८० दिवसांपेक्षा जास्त** कालावधीच्या रजेचे प्रस्ताव आयुक्त तथा संचालक, न.प.प्र.सं., वरली, मुंबई यांनी शासनास सादर करावेत.

तसेच, संबंधित रजा प्रस्ताव त्या-त्या आर्थिक वर्षातच सादर करण्यात येतील याची सर्व संबंधित रजा मंजूरी प्राधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी.

०४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१७०३०७१६१७५८२९२५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ज.ना.पाटील)
शासनाचे सह सचिव

प्रति,

१. आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, वरली, मुंबई
२. सर्व विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय
३. सर्व जिल्हाधिकारी
४. सर्व मुख्याधिकारी (संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत)
५. निवडनस्ती (नवि-१४).